

वृत्तपत्राचे नांव :- लोकसत्ता

वृत्तपत्र प्रकाशनाचे ठिकाण :- मुंबई

वृत्तपत्र पान क्र :- 10

दिनांक :- 16/01/2011

घंटागाडीचा सफाई कामगार शिकवतो वेदमंत्र आणि रुद्र!

यशतमाळ, १५ जानेवारी / वाताहिर
ग्रामपंचायतमध्ये साथा सफाई कामगार असलेला २३ वर्षांचा तरुण गावसफाई बरोबरच परिसरातील लोकांची 'मनसफाई' करून ५ ते १२ वर्षे व्योगटातील मुलांना दररोज 'वेद' आणि 'रुद्र' शिकवतो हे दृश्य पाहिल्यावर समाजाच्या शुद्र स्वार्थी भांगेत सुविचारांची तुळ्या लावणारा कोणीतरी आहे, हे समाधान वाटल्याशिवाय गहन नाही.

उमरसरा ग्रामपंचायतीत तीन हजार रुपये मासिक 'मानधन' वर दररोज सकाळी घंटागाडी घेऊन गळेगळीतील कंचरा गाडीत जमा करून ग्राम सफाई करण्यारा शंकर गजानन घोडे हा २३ वर्षांचा तरुण त्याची 'कंचरा सफाई' ची ढुऱ्यु इमानेतव्यारे पूर्ण केल्यावर रोज सायकाळी उमरसव्यातील 'श्री सत्यसाई कीर्तन'च्या हाँलमध्ये परिसरातील ५ ते १२ वर्षे व्योगटातील मुलामुलीना जमवून त्यांना विनाशुल्क 'वेद' आणि 'रुद्र' शिकवतो. विशेष महणजे, शंकर घोडे रस्ते: फक्त दहावी पास आहे, पण त्याचे संस्कृतरुचे उच्चार स्पष्ट असून शब्दाचे अर्थीचे त्याला पाठ आहेत.

२३ वर्षांच्या जीवनानुभवातून तो खूप काही शिकला आहे. त्याची स्वतःची कथा सुद्धा हृदय हेलावणारी आहे. तो एक दीड महिन्याचा असतानाच त्याची आई त्याच्या वडिलंगा सोडून गेली. तिने दुसरा घरठाव केला. पोरका झालेल्या शंकरला मात्र त्याचे माम हरिभाऊ आणि मामी सुरीला माजोदकर यांनी पुत्रवत प्रेम देऊन वागवले. दहावीपर्यंत

शिकवले. अडचणीचा डोमर सोर उभा असल्याने दहावीनंतर शिकण्याचा विचारही शंकर करू शकला नाही. त्याने वाट्रूले ते काम करण्याची तथारी ठेवली. कारण, तुम्ही कोणते काम करत हे महत्त्वाचे नाही. जे करता ते पूर्ण जीव ओतुन करा. जीवन हा एक रंगमंच आहे, त्यावर आपल्या वाटशाला आलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यावा, एवढेच आपल्या हाती असते, असे शंकाचे साथे सरळ जीवनवियक्त तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे घंटागाडी घेऊन कंचरा आहे का कंचरा, असे मोठाने ओरडत आणि घंटागाडीची घटी वाजवत तो अर्तंत प्रेमाने सर्व घरातील कंचरा गोळ्या करतो. त्याचा प्रेमळ स्वभावामुळे गळेगळीतील गृहिणीही त्याच्या कंचरा घंटागाडीच्या नुसत्या आवाजाने त्याचे 'स्वागत' करायला तयार असतात.

शंकरच्या मनात शिक्षक होण्याची इच्छा होती, पण स्वतः डी.एड., बी.ए.ड. नसल्याने शिकाकाची नोकीरी मिळाले केवळ अशक्य आहे, हे त्याला माहिवती आहे, मरुणून त्याने विनापर्याणी शिक्षक क्याक्याचे उच्चार लेण्यात आहे. त्यासाठी श्रीसत्यसाई सेवा समितीत सेवा कार्ये देणे सुरु केले आणि या समितीच्या वेदतळ्या मुंबईचे मोनियम्हाई यांची आणि शंकरची गाठ पडली. मोनियम्हाईनी यवतमाळात शेकडा लोकांना वेदमंत्र व रुद्र शिकवले. शंकरलाही गोडी लागली. त्याने सोचिन रामकृष्ण गोडत, छकुली आणि राणी सुभेदर यांच्या मदतीने वेदमंत्र पाठ केले. 'जे जे आपणासी ठावे ते ते दुसरांशी

शिकवावे, शहाणे करूनी सोडावे सकल जन' या महणीप्रमाणे मग शंकरने सत्यसाई बालविकास समितीच्या ५ ते १२ वर्षे व्योगटातील मुला-मुर्जीना वेद शिकण्याचे उच्चार ले. बालविकासच्या चंदन जोशी यांच्याबरोबर शंकर नियमितपणे मुलांना शिकवू लागला. आज अनेक मुलांच्या तोंडी मेघा सुरुम, श्रद्धा सुरुम, दुर्गा सुरुम, नारायण सुरु, गणेश प्रार्थना पाठ आहे. अर्धवरीष्युदा मुळे पाठ घणतात.

श्री सत्यसाई बुक्स अॅन्ड पब्लिकेशन ट्रस्टने सरल वाचनार्थ वेदमंत्र भाग-१ आणि भाग-२ अशा दोन पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. सीढी सुद्धा काढल्या आहेत.

वेद विद्याधर्माचा महाराष्ट्र एक गट या क्षेत्रात फार चांगले काम करीत आहेत. त्या गटात यवतमाळातील ग्रामीण भागातील विद्याधर्माचाही समावेश क्वावा, ही शंकर घोडेची इच्छा आहे. त्यासाठी तो वेळ देत आहे आणि मुलामुलीकडून वेदमंत्राचे, रुद्राचे सरल पाठातर करून घेत आहे. वेद शिकताना व शिकवताना जो आनंद येतो तो सेवाकार्याचा आनंद असतो, अशी त्याची प्रतिक्रिया आहे.

'माझ्याकडे ग्राम सफाईचे काम असल्याने समाजातील कल्पित मने आणि विचारांची सफाई करण्याचे वेदमंत्र हे सप्तन आहे, असे मी मानतो. लहानपणीच मुलांवर चांगले संस्कार झाले तर मेठेपणी त्याचे मन विशुद्ध होईल आणि विचार सद्वर्तनाकडे वल्यातील, असे शंकर घोडे यांने 'लोकसत्ता'ला सांगितले.